

केंद्र शासनाकडून PMAY (प्रधानमंत्री  
आवास योजना) अंतर्गत प्राप्त झालेला  
निधी सुकाणू अभिकरणास वितरीत  
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
गृहनिर्माण विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: प्रआयो.२०१६/प्र.क्र.७०/गृनिधो-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-३२.

दिनांक:- ०२ जानेवारी, २०१८.

वाचा -

- १) अवर सचिव, भारत सरकार, शहरी दारिद्र्य निर्मुलन व गृहनिर्माण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे क्र.।-१४०११/२१/२०१६-HFA-४(FTS-१५५८२) दि.२७ मे, २०१६ चे पत्र.
- २) शासन निर्णय क्र.प्रआयो.२०१५/प्र.क्र.११०/गृनिधो-२ (सेल), दि.९ डिसेंबर, २०१५.
- ३) शासन निर्णय क्र.प्रआयो.२०१६/प्र.क्र.७०/गृनिधो-२, दि.३० ऑक्टोबर, २०१७.
- ४) वित्त नियंत्रक, म्हाडा यांचे क्र.विनि/लेअ-१/३.१०/२१५०/२०१७, दि.६ डिसेंबर, २०१७ चे पत्र.

शासन शुध्दीपत्रक - सदंर्भ क्र.४ अन्वये म्हाडा, मुंबई यांनी केलेल्या विनंतीनुसार अधिदान व लेखा कार्यालयाच्या आक्षेपाच्या अनुषंगाने सदंर्भ क्र.२ च्या शासन निर्णयामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात येत आहे.

- १) वित्त नियंत्रक, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने अवर सचिव, गृहनिर्माण विभाग (आहरण व संवितरण अधिकारी) यांच्या प्रती स्वाक्षरीसह सदर रकमेचे देयक अधिदान व लेखा कार्यालयास विहित प्रपत्रात सदर आदेशाच्या प्रतीसह सादर करावे.
- २) सदंर्भ क्र.३ येथील शासन निर्णयामध्ये संबंधित महानगरपालिका /नगरपालिका यांच्यासमोर दर्शविण्यात आलेल्या रकमेच्या एकूण बेरजेमध्ये तफावत दिसून येते. तथापि, सदर रक्कम केंद्र शासनाने राज्यास वितरीत केल्याप्रमाणे नमूद करण्यात आली आहे. बेरजेतील तफावत केवळ अपुर्णकामुळे आली असून, त्याप्रमाणे सुधारित तक्ता शुध्दीपत्रकासोबत जोडण्यात येत आहे.
- ३) प्रस्तुतचा शासन निर्णय वित्त विभागाच्या परिपत्रक क्र.अर्थसं-२०१७/प्र.क्र.७५/अर्थसं-३ दि.१८.४.२०१७ व क्र.अर्थसं-२०१७/प्र.क्र.९४/अर्थ-३, दि.३० जून, २०१७ मधील नमूद केलेल्या अटी व शर्तीचे पालन करून निर्गमित करण्यात येत आहे.
- ४) हे आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक सदंर्भ क्र.२४६/व्यय-३, दि.१६.९.२०१७ अन्वये दिलेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगण संकेताक २०१८०१०४१५५८४७०५०९ असा आहे. सदरचे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रणजीत आ.पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन (पत्राने),
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३) मा.मंत्री (गृहनिर्माण) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) मा.राज्यमंत्री (गृहनिर्माण) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ६) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
- ७) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२.
- ८) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
- ९) अभियान संचालक, राज्य अभियान संचालनालय (प्रआयो), गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई.
- १०) महालेखापाल, महाराष्ट्र -१/२ (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
- ११) संबंधित आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपालिका.
- १२) संबंधित कोषागार अधिकारी.
- १३) उप सचिव, वित्त विभाग (कार्या-अर्थ-३), मंत्रालय, मुंबई-३२.
- १४) सह सचिव, भारत सरकार, आवास आणि शहरी गरीबी उपशमन मंत्रालय, निर्माण भवन, ५ वा मजला, नवी दिल्ली-११००११ (नोंदणीकृत डाकेने)
- १५) सह संचालक, लेखा व कोषागरे कॉम्प्युटर सेल, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मंत्रालय, मुंबई.
- १६) निवडनस्ती/गृनिधो-२ कार्यासन, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

Sr.No.	Name of HFA Cities	Admissible amount for the preparation of HFAPoA as per CSMC approved rate(Rs.in Lakh)	Admissible Central Share (75) (Rs.in Lakh)	Amount Proposed to release as 1 st Instalment (75% of Central Assistance) for the prepatration of HFAPoA (Rs.in Lakh)	Actual release amount
1	Achalpur	14	10.5	7.88	7.875
2	Ahmednagar	14	10.5	7.88	7.875
3	Akola	14	10.5	7.88	7.875
4	Alibaug	7	5.25	3.94	3.938
5	Ambernath	14	10.5	7.88	7.875
6	Amravati	21	15.75	11.81	11.812
7	Aurangabad	28	21	15.75	15.750
8	Badlapur	14	10.5	7.88	7.875
9	Barshi	14	10.5	7.88	7.875
10	Bhandara	7	5.25	3.94	3.938
11	Bhiwandi NiZampur	21	15.75	11.81	11.812
12	Bhusawal	14	10.5	7.88	7.875
13	Bid	14	10.5	7.88	7.875
14	Buldhana	7	5.25	3.94	3.938
15	Chandrapur	14	10.5	7.88	7.875
16	Dhule	14	10.5	7.88	7.875
17	Gadchiroli	7	5.25	3.94	3.938
18	Gondiya	14	10.5	7.88	7.875
19	Greater Mumbai	35	26.25	19.69	19.687
20	Hinganghat	14	10.5	7.88	7.875
21	Hingoli	7	5.25	3.94	3.938
22	Ichalkaranji	14	10.5	7.88	7.875
23	Jalgaon	14	10.5	7.88	7.875
24	Jalana	14	10.5	7.88	7.875

25	Kalyan Dombivali	28	21	15.75	15.750
26	Kolhapur	21	15.75	11.81	11.812
27	Latur	14	10.5	7.88	7.875
28	Malegaon	14	10.5	7.88	7.875
29	Mira Bhayander	21	15.75	11.81	11.812
30	Nagpur	35	26.25	19.69	19.687
31	Nanded Waghala	21	15.75	11.81	11.812
32	Nandurbar	14	10.5	7.88	7.875
33	Nashik	28	21	15.75	15.750
34	Navi Mumbai	28	21	15.75	15.750
35	Osmanabad	14	10.5	7.88	7.875
36	Panvel	14	10.5	7.88	7.875
37	Parbhani	14	10.5	7.88	7.875
38	Pimpri chinchwad	35	26.25	19.69	19.687
39	Pune	35	26.25	19.69	19.687
40	Ratnagiri	7	5.25	3.94	3.938
41	Sangli- Miraj Kupwad	21	15.75	11.81	11.812
42	Satara	14	10.5	7.88	7.875
43	Sawantwadi	7	5.25	3.94	3.938
44	Solapur	21	15.75	11.81	11.812
45	Thane	35	26.25	19.69	19.687
46	Udgir	14	10.5	7.88	7.875
47	Ulhasnagar	21	15.75	11.81	11.812
48	Vasai-Virar city	28	21	15.75	15.750
49	Wardha	14	10.5	7.88	7.875
50	Washim	7	5.25	3.94	3.938
51	Yavatmal	14	10.5	7.88	7.875
	Total	889	666.75	500.20	500.06